

October 27, 2023

BSE Limited
P. J. Towers,
Dalal Street
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: 532371 Scrip Symbol: TTML

Dear Sir/Madam,

Subject: Publication of Audited Financial Results for the quarter and half year ended

September 30, 2023

Pursuant to Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the audited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2023, were published in Business Line (in English language) and Navshakti (in Marathi language) on October 27, 2023. Copies of the same are enclosed for your information and records.

Yours faithfully, For Tata Teleservices (Maharashtra) Limited

Vrushali Dhamnaskar Company Secretary

Encl.: As stated above.

'Progress on economic corridor could be behind Hamas' attack'

Press Trust of India

US President Joe Biden has said that he is convinced that one of the reasons why Hamas launched a terrorist attack on Israel was because of the recent announcement during the G-20 Summit in New Delhi on the ambitious India-Middle East-Europe Economic Corridor that integrates the entire region with a network of railroad.

Israel has launched a massive counter-offensive against Hamas after unprecedented attacks by the militant group on October 7 killed more than 1,400 people.

Biden told reporters at a joint news conference with visiting Australian Prime Minister Anthony Al-



US President Joe Biden AP

banese that his analysis is based on his instinct and does not have any proof for

"I'm convinced one of the reasons Hamas attacked when they did, and I have no proof of this, just my instinct tells me, is because of the progress we were making towards regional integration for Israel, and regional integration overall. We can't leave that work

behind," Biden said.

ALTERNATIVE TO BRI This is the second time in less than a week that Biden has mentioned the India-Middle East-Europe Economic Corridor as a potential reason for the terrorist attack by Hamas

The new economic corridor, which many see as an alternative to China's Belt and Road Initiative, was jointly announced by the leaders of the US, India, Saudi Arabia, the United Arab Emirates, France, Germany, Italy and the European Union on the sidelines of the G20 sum-

mit in September. The corridor comprises an eastern corridor connecting India to the Gulf region and a northern corridor connecting the Gulf region to Europe.

Israel taps 'Pegasus' maker to track hostages

Bloomberg

Israel's security services are pulling in spyware companies, including the maker of the controversial Pegasus software, to help track hostages in the Gaza Strip, people familiar with the matter said.

NSO Group and Candiru, both of which are blacklisted by the US, are being asked to quickly upgrade their spyware capabilities to meet needs laid out by the country's security forces, according to sources. They, together with several other software firms, are collaborating on the requests and largely offering their services for free, the sources said.

The Defence Ministry, Israel Defense Forces and NSO, which makes Pegasus, declined to comment. Candiru is ready to assist the war effort in any way needed, the company said in a statement on Thursday.

SOMANY IMPRESA GROUP



Regd Office: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382010, Gujarat. Tel.: +91-79-23268500/700 Fax: +91-79-23238506 Website: www.gspcgroup.co **NOTICE INVITING TENDER** Gujarat State Petronet Limited (GSPL) is currently operating more than 2700 Km of

gas pipelines to facilitate gas transmission from supply points to demand centers across Gujarat. GSPL invites bids from competent agencies for following requirements Tender-1: Annual Maintenance Contract of Fire Extinguishers for GSPL Gas Grid Stations across Gujarat

Tender-2: Annual rate contract for stationeries at GSPL Bhavan Tender-3: Supply of 24" Ball Valves (Actuated) for GSPL Gas Grid Tender-4: Supply of Creep Relief Valves (CRV) for GSPL Gas Grid Tender-5: Supply of Pilot operated Safety Valves (PoSV) for GSPL Gas Grid Tender-6: Demolition & Construction of Boundary wall and associated activities at Variav, Surat

Aforementioned tenders shall be published online through n-Procure, and bids are accepted through n-Procure (http://tender.nprocure.com/) only

Date of tender upload on n-Procure portal is 27-10-2023 @ 15.00 hrs. IST



TATA POWER (Corporate Contracts Department) The Tata Power Company Limited, 2nd Floor, Sahar Receiving Station Sahar Airport Road, Andheri East, Mumbai-400059

(Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567 **NOTICE INVITING TENDER (NIT)**

The Tata Power Company Limited invites tenders from eligible following tender package (Two Part Bidding) Outline Agreement (OLA) for 3 years support services for Statutory Compliance

(Package Ref: CC23VGC070). For detailed NIT, please visit Tender section on website https://www.tatapower.com. nterested and eligible bidders to submit Tender Fee, Authorization Letter & EMD of bid

before 9th November 2023, 17:00 Hrs Future corrigendum's (if any), to the above tenders will be published on Tender section on website https://www.tatapower.com.only.



TATA TELESERVICES (MAHARASHTRA) LIMITED

Regd. Office: D-26, TTC Industrial Area, MIDC Sanpada, P.O. Turbhe, Navi Mumbai - 400 703 Tel.: 91-22-6661 5111, e-mail: investor.relations@tatatel.co.in,

website: www.tatatelebusiness.com Corporate Identification Number: L64200MH1995PLC086354

(Rs. in Crores, except per share data)

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

IL.	<u> </u>	TENDED SEPTEMBER 30, 2023									
			Quarter ended	i		ar ended	Year ended				
Sr No	Particulars	September 30, 2023 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)	September 30, 2022 (Audited)	September 30, 2023 (Audited)	September 30, 2022 (Audited)	March 31, 2023 (Audited)				
1	Total income from operations	286.82	285.51	277.66	572.33	544.14	1,106.17				
2	Net (Loss) for the period (before tax and exceptional items)	(310.23)	(301.18)	(287.49)	(611.41)	(582.59)	(1,139.45)				
3	Net (Loss) for the period before tax (after exceptional items)	(310.23)	(301.18)	(292.76)	(611.41)	(587.86)	(1,144.72)				
4	Net (Loss) for the period after tax	(310.23)	(301.18)	(292.76)	(611.41)	(587.86)	(1,144.72)				
5	Total Comprehensive (Loss) for the period [Comprising Net (Loss) for the period after tax and Other Comprehensive Income/(Loss) after tax]	(309.81)	(300.58)	(293.10)	(610.39)	(588.42)	(1,146.63)				
6 7 8 9	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10/- each) Other Equity (including reserves) Networth (Loss) per equity share (Face value)	1,954.93	1,954.93	1,954.93	1,954.93	1,954.93	1,954.93 (21,009.46) (19,053.08)				
	of Rs.10/- each) - Basic and Diluted (In Rs.)	(1.59)	(1.54)	(1.50)	(3.13)	(3.01)	(5.86)				
10	Debt Equity Ratio - [no. of times]	(1.04)	(1.04)	(1.04)	(1.04)	(1.04)	(1.04)				
11	('DSCR') - [no. of times]#	0.01	0.02	0.03	0.02	0.06	0.06				
12	Interest Service Coverage Ratio ('ISCR') - [no. of times]#	0.77	0.77	0.84	0.77	0.85	0.85				

Not annualized for the guarter and half year ended

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and half year ended September 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the quarter and half year ended September 30, 2023 is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (http://www.tatatelebusiness.com).
- The Company has on October 17, 2023 filed a Curative Petition in Hon'ble Supreme Court requesting it to reconsider levy of interest, penalty and interest on penalty. The Company has also drawn Hon'ble Supreme Court's attention to the fact that mathematical/calculational errors exist in the amounts claimed by Department of Telecommunications (DoT) and that a review petition on this aspect is pending consideration before the Hon'ble
- Subsequent to the half year ended September 30, 2023, on October 16, 2023, the Hon'ble Supreme Court of India pronounced a judgement regarding the treatment of licence fee paid on Adjusted Gross Revenue (AGR) to DoT since July 1999, as capital expenditure in nature and not revenue expenditure for the purpose of computation of taxable income in a matter to which the Company is not a party. Further, there have been no additions/disallowances in earlier years, by the tax authorities, on the licence fee payments claimed by the Company as a revenue expenditure in its tax filings. However, in light of the above judgement, the Company is in the process of undertaking a detailed evaluation of its applicability and its consequential impact, if any, on the Company. Pending the foregoing, no adjustments have been made to these financial results for the quarter and half year ended September 30, 2023, in this regard.
- Exceptional items comprises of the following:

Place : Navi Mumbai

Date: October 26, 2023

Considering all the facts and various legal precedence, on a conservative and prudent basis, the Company has made a provision of Rs. 5.27 crores towards litigation relating to municipal taxes and infrastructure charges in the statement of profit and loss for the quarter and half year ended September 30, 2022 and year ended March 31, 2023.

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on October 26, 2023.

For and on behalf of the Board of Directors

DIN No. 09416905

Harjit Singh Managing Director

Our Brands

GMR AERO GMR Airports Limited

EBITDA

₹139 Cr.

59%YoY 1

AGI glaspac

PBT

₹74 Cr.

59%YoY

Q2 FY24 Key Financial Highlights

Industries We Cater To

Non Alcoholic Beverages | Alcoholic Beverages | Pharmaceuticals | Perfumery | Cosmetics | F&B

AGI GREENPAC LIMITED (FORMERLY KNOWN AS HSIL LIMITED)

Regd. Office: 2, Red Cross Place, Kolkata-700 001, Tel: 033-22487407/5668

Website: www.agigreenpac.com | Email: hsilinvestors@hsilgroup.com | CIN: L51433WB1960PLC024539

This is a non-statutory advertisement

ΔGI

PLASTEK

l	Phone: +91-11-47197000 Fax: +91-11-47197181, Email : GAL.Secret	tarial@gmrgroup.	in Website: www.	.gmrinfra.com						
	Statement of standalone financial results for quarter ended	Septembe	r 30, 2023							
(All amounts in ₹ Crores unless otherwise										
	Quarter ended 1									
S.	Particulars	30.09.2023	30.09.2022	31.03.2023						
No		Unaudited	Unaudited	Audited						
1	Total Income from Operations	140.79	201.89	674.71						
2	Net (Loss) / Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(82.58)	4.70	(180.83)						
3	Net (Loss) / Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(82.58)	(651.82)	(180.83)						
4	Net (Loss) / Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(83.11)	(651.82)	(178.98)						
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(83.04)	(1,026.77)	17,035.11						
6	Paid up Equity Share Capital (Face value of ₹10/- per equity share)	1,406.67	1,406.67	1,406.67						
7	Reserves (Other Equity) [excludes gain on equity instruments designated at Fair Value through Other Comprehensive Income] (Refer Note 6)	777.23	518.72	943.49						
8	Securities Premium Account	968.68	968.68	968.68						
9	Net Worth [paid up equity share capital plus Other Equity (excluding gain on equity instruments designated at Fair Value through Other Comprehensive Income) (Refer Note 7)	2,183.90	1,925.39	2,350.16						
10	"Paid up Debt Capital/ Outstanding Debt [represents outstanding Non-Convertible Bonds (NCBs) & short term borrowings]"	3,868.99	4,135.22	3,731.31						
11	Outstanding Redeemable Preference Shares			-						
12	Debt Equity Ratio (excluding gain on equity instruments designated at Fair Value through Other Comprehensive Income) (Refer Note 8)	1.77	2.15	1.59						
13	Earnings Per Share (EPS) [face value of ₹10/– per equity share] (for continuing and discontinued operations) –									
	Basic (amount in ₹)	(0.59)	(4.63)	(1.27)						
	Diluted (amount in ₹)	(0.59)	(4.63)	(1.27)						
14	Current ratio	0.15	1.45	0.38						
15	Long Term debt to working capital		27.88	(1.41)						
16	Current liability ratio	0.95	0.07	0.53						
17	Total debt to total assets	0.08	0.16	0.08						
18	Debtors Turnover ratio	1.24		4.71						
19	Operating margin (%)	49.81%	75.27%	57.95%						
	Net profit margin (%)	(59.03%)	(322.86%)	(26.53%)						
21	Debt Service Coverage Ratio	1.12	0.13	0.19						
22	Interest service coverage ratio	1.13	0.67	0.72						

Notes to the statement of financial results for the quarter ended September 30, 2023 :

The above is an extract of the detailed forms of quarterly financial result filed with the BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the websites of the www.bseindia.com and on the company is website: https://www.gmrairports.com/investor.aspx?sec=1 The applicable information required to be furnished under regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

has been submitted to the stock exchange i.e. BSE limited and the same can be accessed at website of stock exchange i.e. www.bseindia.com and on the

There is no impact to the stock exchange Le. Disc uninted after the same can be accessed at website of stock exchange Le. www.bsentola.com and on the company's website: https://www.gmrairports.com/investor.aspx/sec=1

There is no impact on net profit/(loss), total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies.
Exceptional item of ₹NIL is adjusted in the statement of profit and loss in accoordance with Ind AS Rules for the quarter ended September 30, 2023.
Capital Redemption Reserve and Debenture Redemption Reserve Ratio are not required to disclose as GMR Airports Limited is a Non–Banking Financia.
Company Non–Deposit (NBFC–ND, CIC–ND–SI) registered with Reserve Bank of India. Inventory turnover ratio is Nil as there is no inventory in books of account Bad debts to account receivable ratio is Nil as there is no bad debts.

Other Equity (including gain on equity instruments designated at Fair Value through Other Comprehensive Income) as on September 30, 2023 is ₹33,327.7 Crores (September 30, 2022: ₹15,479,86 Crores and March 31, 2023: ₹33,493,98 Crores).

Crores (September 30, 2022: <15,4/9.8b Crores and March 31, 2023: <33,493.98 Crores). Networth (paid up equity share capital plus Other Equity (including gain on equity instruments designated at Fair Value through Other Comprehensive Income) as on September 30, 2023 is ₹34,734.39 Crores (September 30, 2022: ₹16,886.53 Crores and March 31, 2023: ₹34,900.65 Crores). Debt Equity ratio represents (Borrowings/Shareholder's Funds). Shareholder's Funds is Equity shares plus Other Equity. Debt Equity ratio (including gain on equity instruments designated at Fair Value through Other Comprehensive Income) as on September 30, 2023 is 0.11 (September 30, 2022: 0.24 and March 31, 2023: 0.11).

For and on behalf of the Board of Directors of

For and on behalf of the Board of Directors of **GMR Airports Limited**

Sd/-I. Prabhakara Rao (DIN:03482239) Place: New Delhi Date: October 25, 2023 Executive Director
GMR GROUP – GAL/43/PREM ASSOCIATES



AGI CLOZURES

Chennai Petroleum Corporation Limited

Regd. Office: 536, Anna Salai, Teynampet, Chennai - 600 018

Website: www.cpcl.co.in ; Email id: investors@cpcl.co.in, shankarp@cpcl.co.in Tel: 044-24349833 / 24346807 CIN - L40101TN1965GOI005389



EXTRACT OF THE STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

(₹ in crore)

		STANDALONE						CONSOLIDATED					
			Three Months Ended				Year Ended	Three Months Ended			Six Months Ended		Year Ended
SI.	Particulars	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
No.	r artibularo	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total income from operations	20009.70	17985.67	22894.37	37995.37	50343.89	90908.27	20009.78	17985.87	22894.23	37995.65	50343.80	90908.30
	Other Income	5.13	2.15	9.70	7.28	11.40	15.12	2.35	2.15	1.77	4.50	3.47	7.19
	Total Income	20014.83	17987.82	22904.07	38002.65	50355.29	90923.39	20012.13	17988.02	22896.00	38000.15	50347.27	90915.49
	Total Expenditure	18426.97	17240.38	22868.57	35667.35	47120.49	86114.69	18427.03	17240.53	22868.37	35667.56	47120.38	86114.73
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1587.86	747.44	35.50	2335.30	3234.80	4808.70	1592.71	755.62	24.55	2348.33	3222.68	4806.42
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1587.86	747.44	35.50	2335.30	3234.80	4808.70	1592.71	755.62	24.55	2348.33	3222.68	4806.42
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1190.56	548.32	27.88	1738.88	2386.67	3533.81	1195.41	556.50	16.93	1751.91	2374.55	3531.53
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1190.56	548.32	27.88	1738.88	2386.67	3520.51	1195.41	556.50	16.93	1751.91	2374.55	3518.13
6.	Paid up Equity Share Capital (Face Value - ₹ 10 each)	148.91	148.91	148.91	148.91	148.91	148.91	148.91	148.91	148.91	148.91	148.91	148.91
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)				7218.83	4748.18	5882.01				7425.98	4932.58	6076.13
8.	Securities Premium Account				250.04	250.04	250.04				250.04	250.04	250.04
9.	Networth				7617.78	5147.13	6280.96				7824.93	5331.53	6475.08
10.	Paid up Debt Captial / Outstanding Debt (Bonds / Debentures) excluding Outstanding Redeemable Preference Shares				2730.00	2730.00	1585.00				2730.00	2,730.00	1585.00
11.	Outstanding Redeemable Preference Shares (50,00,00,000 {2022:50,00,00,000} Non-Convertible Cumulative Redeemable Preference Shares of ₹ 10 each) (Not listed)				500.00	500.00	500.00				500.00	500.00	500.00
12.	Debt Equity Ratio				0.45	1.45	0.67				0.43	1.40	0.65
13.	Earnings Per Share (of ₹. 10/- each) (for continuing and discontinued operations)												
	(i) Basic (₹ / share)	79.95	36.82	1.87	116.77	160.27	237.31	80.28	37.37	1.14	117.65	159.46	237.16
	(ii) Diluted (₹ / share)	79.95	36.82	1.87	116.77	160.27	237.31	80.28	37.37	1.14	117.65	159.46	237.16
14.	Capital Redemption Reserve				1000.00	1000.00	1000.00				1000.00	1000.00	1000.00
15.	Debt Service Coverage Ratio				12.51	6.00	2.39				12.59	5.97	2.39
16.	Interest Service Coverage Ratio				22.57	26.50	17.30				22.67	26.41	17.29

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites; www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company's website www.cpcl.co.in

> BY ORDER OF THE BOARD Wil kiovan Arandelo Rohit Kumar Agrawala Director (Finance DIN: 10048961

Date : October 25, 2023

(101)

1930

0.93

0.93

1103

1930

3871

4.43

4.43

Ecoreco

Eco Recycling Limited

मत्तेची ऑनलाईन ई - लिलाव विक्री

फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड ५८, सी.एस.टी. रोड, कलिना, साताकुञ्ज (पू.), मुबई-४०० ०९८. दू.: ०२२-६७४१ २३१४, ७७पीटीसी१६८३०३, **ई-मेल** : <u>info@phoenixarc.co.in</u>. वेबसाईट : <u>www.phoenixarc.co.in</u>

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्यरिटायदोशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनाजियल ॲसेटम ॲण्ड एकोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट तानुपार कार्या के प्राप्त करिया कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या त्या त्या त्या हराया ह २००२, निवास ८(५) अन्वयं सहवाचता सिक्युगिरी इंटरेस्ट (एप्कोसॅमेंट) हल्स, २००२ च्या निवस ८(६) च्या तत्तुर्दं अन्वयं स्थावर मत्त्रेची विक्री करीता ईं-लिलाव विक्री सूचना.

सर्वे सामान्य अनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे ट्रेण्यात येते की खालील वर्णिलेली स्थावर मिळकत हि तारण धनकोकडे गहाण/प्रभारीत आहे, जिचा कब्जा कर्वी फायनान्शिअल सर्व्हिस लि. (केएफएसएल) द्वारे तिच्या नावे कर्जाच्या अभिहस्तांकनाला अनुसरून २२.०८.२०२३ रोजी फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड (फिनिक्स ट्रस्ट एफवाय १९-१०चे ट्रस्टी म्हणून कार्यरत) (फिनिक्स) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती **मे. कॅनन कॉपिअर सर्व्हिसेस द्वारे त्याचे प्रोप्रायट** रुद्धा जारता (राजारत) भ्या आरङ्का जारूका जारूका जार्या जार्द्धा अस्ति आर्था जार्द्धा आर्था जार्द्धा आर्था जार्य श्री. राजेंद्र येवले, श्री. राजेंद्र येवले आणि सी. सुवणा राजेंद्र येवले यांचेकड्न पीएआसी ताला घर्मांना थकीत कर्ज खाते क्र. पीआर००४००९३५ अंतर्गत सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चांसह संपूर्ण प्रदानापर्यंत २६.१०.२०२३ पासून पुढील व्याजासह २५.१०.२०२३ रोजीस थकीत रु. **१९.५३.४२२/- (रुपये एकोणीस लाख त्रेपन्न हजार चारशे बावीस मात्र)** च्या वसुर्तीकरीता ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह ०१.१२.२०२३ रोजीय साध्य वर्ष वर्ष पार्ट्स पार्ट्स माना प्रत्य वसुर्तीकरीता ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह ०१.१२.२०२३ रोजी दु. ११.०० ते दु. ११.०० राज्याना ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत रु. १४.५०,०००/– (रुपये चौदा लाख पन्नास हजार मात्र) राहील **इसारा अनामत रक्कम** रु. १.४५,०००/– (रुपये एक लाख चिचाळीस मात्र) राहील. आणि केवायसी सह इंअर जमा करण्याची अंतिम तारीख ३०.११.२०२३ रोजी सार्य. ७.०० वा. (भाप्रवे

मिळकतीचे वर्णन: फ्लॅट क्र. ००१. तळमजला. अंजनी दर्शन इमारत, उंबरोली-मानगाव, डोंबिवली पूर्व, ठाणे ४२१२०१, तारण नात्राच्या विमोचनाकरिता उपलब्ध बेळेत अवंदये करला १३ च्या पोटक्तम (८) च्या तत्त्वदीनुसार कर्जदाराचे लक्ष वेपण्यात वेर भागच्या विमोचनाकरिता उपलब्ध बेळेत अवंदये करला १३ च्या पोटक्तम (८) च्या तत्त्वदीनुसार कर्जदाराचे लक्ष वेपण्यात वे आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी कृषया नींद्र घ्यावी की, जर सदर लिलाव हा कोणत्याही कारणास्तव अग्रशस्त्री बाला तर तारण धनको हे खाजगी पदतीने दारा विकीच्या मार्गे सिक्यरिटी इंट्रोस्टची अंमलबजावणी करतील, कोणत्याई अध्यरस्य आला रत तारण चनका है खानमा पहुलान द्वारा बक्राच्या माना सम्बुप्तरा इटस्टरचा अभरनवावाच्या करताल. काणयाहा विक्री अंतर्गत मनेत्या संदर्भामक्य केणारयाही, स्पर्धकरणा/आवय्यवक्तय्या बाबीमध्ये, बोलीदार श्री. राष्ट्रेत दृष्टिया (१९५) ८४४८२६४५९५), श्री. गुरपाल सिंग (+ ९१ ८९७६८९८२१२), श्री. रुपेश पवार (१९५ ८०९७८९५३३७), श्री. अँग्रेल पिछुई +९१ ७२०८०५८९७२) यांना संपर्क करू शकतात. विक्रीच्या तपशिलावर अटी आणि शर्तींकरिता कपया फिनिक्स एआरसं प्रायबंदे तिरिटेडची वेबसाईट म्हणवेच **www.PHOENIXARC.CO.IN** आणि/किंवा <u>HTTPS://BANKAUCTIONS.IP</u> मध्ये पुरवितेल्या <u>https://phoenixarc.co.in?p=4305</u> या लिंकचा संदर्भ घेणे.

क्राविकृत जावकात, फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड (फिनिक्स ट्रस्ट एफवाय १९-१० चे ट्रस्टी म्हणून कार्यरत)

जाहीर नोटीस

तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण वसई यांचे ायालयात अर्जदार श्री किर्तीकमार भालंच्र गटील. व इतर ८.रा वैतीपाडा. यांनी गांव मौजे कसराळी, ता. वसई, येथिल (नविन २१२) जना.सं.न २४८, हि.नं.-५, क्षेत्र.०.१८.५०.आका २.७५.या.जिमनीचे.मालक १. श्री. जोतमल तखताज शहा, रा. विरार, ता. वसई जि. पालघर, यांचे नावे ातील (९/१२ उताऱ्यात कब्बेटार मटरात आहेत सदर जमिनीची अर्जदार यांनी महाराष्ट्र कलवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अन्वये दावा क्रमांक ३२ ग ४ /२०२३ दिनांक ६/१/२०२३ रोजी दाखल केलेला आहे. सदरची जमीन श्री. किर्तीकुमार भालंच पाटील, व इतर ८. रा वैतीपाडा, ता. वसई जि. पालघ यांच कब्जेवहिवाटीत आहे जिमनीचे मालक १ श्री जोतमल तख्ताजी शाहा.रा.विरार.यांचे पैकी सामनेवाले हे गैरहजर असल्याने त्यांना नोटीसा बजावत आलेली नाही. सदर नोटीसी बाबत कोणाची हरक सिल्यास त्यांनी दिनांक ३०/११/२०२३ रोजं सुनावणीच्या अंतीम तारखेस हजर राहुन लेखी हरकत टवावी त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केत नाणार नाही याची नोंट घ्यावी

सही XXX (अविनाश कोष्टी) तहसिलदार व शेतजमी न्यायाधिकरण वस

आवास फायनान्शियर्स लिमिटेड

(पूर्वी एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात)(सीआयएन : एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७) नों. आणि कॉर्पो. कार्यालय: २०१-२०२, २रा मजला, साऊथ एंड स्क्वेअर, मानसरोवर इंडस्टियल एरिया, जयपुर-३०२०२०

प्राधिकृत अधिकारी

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **आवास फायनान्त्रियर्स लिमिटेडचे (पूर्वी ''एय् हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' अशी ज्ञात)** प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायद्रोशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) हल्स २००२ च्या नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत संबंधित सूचनेत नमूद केलेली रक्कम प्रदान करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना बोलाविण्याकरिता मागणी सूचना जारी केलेली आहे. कर्जदारांनी सदरहू रक्कम प्रदान करण्यास कसूर केलेली आहे म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेस सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह् नियमावलीच्या नियम ९ अन्वये मला प्रदान केलेल्य अधिकाराँचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे.

विशेषतः कर्यदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा खालील नमूद रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज या रकमेकरिता **आवास फायनास्त्रियर्स लिमिटेडच्या (पूर्वी 'एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' अशी ज्ञात)** च्या प्रभाराच्या अधीन राहील

कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्क्रम	मिळकतीचे वर्णन	कब्जाची तारीख आणि प्रकार
शैलेश कुशजी बासुतकर,	२४ डिसें. २१	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, विघ्नहर्ता अपार्टमेंट, घर क्र. ०७०,	सांकेतिक कब्जा
सौ. वर्षा शैलेश बासुतकर	रु. ६९९२१७/-	०८५, सिद्धार्थ नगर, रबाळे, नवी मुंबई, मुंबई, महाराष्ट्र.	२५ ऑक्टो. २३
(खाते क्र.) एलएनटीएचए००३१५-१६००२६५७८	२० डिसें. २१	मोजमापित ३७४ चौ.फूट.	रोजी घेतला
नंदिकशोर चंदमल मंत्री,	६ जुन २३	फ्लॅट क्र. ६०६, बी-विंग, पायल हाईट, प्लॉट क्र. ५८, ५९,	सांकेतिक कब्जा
सौ. प्रिती नंदिकशोर मंत्री	रु. २५७३८३०/-	सेक्टर क्र. ११, नवी मुंबई, तळोजा, रायगड, महाराष्ट्र.	२५ ऑक्टो. २३
(खाते क्र.) एलएनएमबीके०२२१७-१८००६९६७०	५ जुन २३	मोजमापित २७.५८१ चौ.फूट चटई क्षेत्र.	रोजी घेतला
सुनिल वामन गवळी,	१७ नोव्हें. २१	फ्लॅट क्र. ३०५, ३रा मजला, बी विंग, राधेश्याम अपार्ट.	सांकेतिक कब्जा
सौ. वर्षा सुनिल गवळी	इ. १७३१३०९.४१/-	सीएचएसएल., कोंबडपाडा, गणपती मंदिर जवळ, भिवंडी, ठाणे,	२५ ऑक्टो. २३
(खाते क्र.) एलएनटीएचए०२२१६-१७००३३६९९	१३ नोव्हें. २१	महाराष्ट्र. मोजमापित ५२ .०४ चौ.मीटर्स .	रोजी घेतला
ठिकाण: जयपुर दिनांक:	?७- <i>१०-२०</i> २३	प्राधिकृत अधिकारी, आवास फाय	नान्शियर्स लिमिटेड

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सीआयएन क्र. : एल६७१२०एमएच१९७९पीएलसी०२२०३९ नोंद. कार्यालय: ८०१-८०२, दलामल टॉवर, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१

दर. नं.:०२२-६६३८ १८००/४९४९०८००. ई-मेल आयडी : sicl2889@amail.com. वेबसाईट: www.shreenathinvestment.in सप्टेंबर ३०, २०२३ रोजी संपलेली तिमाही/अध वर्षाकरिता अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

							(रु. लाखात)	
अ.	तपशिल		संपलेली तिमाही		संपलेले	अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	
क्र.		३०/०९/२०२३ अलेखापरिक्षित	३०/०६/२०२३ अलेखापरिक्षित	३०/०९/२०२२ अलेखापरिक्षित			३१/०३/२०२३ लेखापरिक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	-	-	-	-	-	-	
٦.	सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा	९१.२९	२१.३७	१५.५९	११२.६६	२२.५९	१५८.१९	
₹.	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	६८.८६	१४.६६	9.66	८३.५२	४.२६	१०३.०९	
٧.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)	३,०३८.१८	४,२५६.०४	२,१०९.९२	७,२९४.०१	२,११८.०१	५,७०२.०१	
ч.	समभाग भांडवल	२५.००	२५.००	२५.००	२५.००	२५.००	२५.००	
w. 9.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मृल्यांकित राखीव वगळून) प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/चे)	प्र.ना.	प्र.ना.	प्र.ना.	प्र.ना.	प्र.ना.	१८,७४७.०७	
	(ए) मुलभूत	२७.५५	५.८६	३.९५	३३.४१	१.७०	४१.२४	
	(बी) सौम्यिकृत	२७.५५	५.८६	३.९५	३३.४१	१.७०	४१.२४	

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या सप्टेंक ३०, २०२३ रोजी संपलेली तिमाही/अर्ध वर्षाकरिता अलिस अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. सप्टेंबर ३०, २०२३ रोजी संपलेल्या अलिस अलेखापरीक्षित तिमाही/अर्ध वर्षांकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडसार्ठ

अश्विन जैन

(डीआयएन नं. : ००१७३९८३)

ठिकाण : मुंबई दिनांक : ऑक्टोबर २६, २०२३

टाटा टेलीसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड

नोंद. कार्यालय: डी-२६, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी सानपाडा, पी. ओ. तुर्भे, नवी मुंबई - ४००७०३ दः ९१-२२-६६६१ ५१११, ई-मेल: investor.relations@tatatel.co.in वेबसाईट: www.tatatelebusiness.com कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर: एल६४२००एमएच१९९५पीएलसी०८६३५४

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(प्रति शेअर माहिती सोडून रु. कोटीत)

			संपलेली तिमाही		संपलेले	नऊ महिने	संपलेले वर्ष
अ. क्र.	तपशील	३०सप्टेंबर, २०२३ (लेखापरिक्षित)	३० जून, २०२३ (अलेखापरिक्षित)	३०सप्टेंबर, २०२२ (लेखापरिक्षित)	३० सप्टेंबर, २०२३(लेखापरि क्षित)	३०सप्टेंबर, २०२२ लेखापरिक्षित)	३१ मार्च, २०२३ (लेखापरिक्षित)
8 8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न कालावधीसाठी निव्वळ (तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	२८६.८२ (३१०.२३)	२८५.५१ (३०१.१८)	२७७.६६ (२८७.४९)	५७२.३३ (६११.४१)	488.88 (462.48)	१,१०६.१७ (१,१३९.४५)
₹ 8	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ (तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ	(३१०.२३) (३१०.२३)	(३०१.१८) (३०१.१८)	(२९२.७६) (२९२.७६)	(६११.४१) (६११.४१)	(५८७.८६) (५८७.८६)	(१,१४४.७२)
ų	(तोटा) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक (तोटा) (कालावधीसाठी करोत्तर निव्वळ (तोटा) आणि करोत्तर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) धरून)	(३०९.८१)	(३००.५८)	(२९३.१०)	(६१०.३९)	(५८८.४२)	(१,१४६.६३)
ج ن د	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/ - प्रत्येकी) इतर इक्विटी (राखीव सह) प्रति समभाग (तोटा) (दर्शनी मूल्य रु. १०/ - प्रत्येकी)	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३ (२१,००९.४६) (१९,०५३.०८)
९ १०	- मूलभूत व सौम्यिकृत (रु.) डेब्ट इकिटी रेशो (च्या पटीत) डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	(१.५९) (१.०४) ०.०१	(१.५४) (१.०४) ०.०२	(१.५०) (१.०४) ०.०३	(३.१३) (१.०४) ०.०२	(३.०१) (१.०४) ०.०६	(५.८६) (१.०४) ०.०६
११	('डीएससीआर')-(च्या पटीत) # इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो ('आयएससीआर')- (च्या पटीत) #	0.69	<i>७.७७</i>	۷۵.۰	०.७७	०.८५	०.८५

संपलेल्या तिमाही व अर्ध वर्षासाठी अवार्षिक

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ आणि रेग्युलेशन ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धा वर्षकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धा वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com आणि

www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (http://www.tatatelebusiness.com) वरसुद्धा उपलब्ध आहे. २) कंपनीने १७ ऑक्टोबर, २०२३ रोजी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयात एक निवारक याचिका सादर करून व्याज, दंड आणि दंडात्मक व्याजावर पूर्नार्वेचार करण्यासाठी विनंती केला आहे. कंपनीने डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सस (डीओटी) द्वारे दावा केलेली रकमे मध्ये गणितिय/हिशाबात चूकी असल्याचे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचा लक्ष सुद्धा वेधला आहे आणि ह्या संदर्भात सन्माननीय न्यायालय समक्ष विचारासाठी प्रलंबित आहे.

३) ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या अर्ध वर्षानतंर, १६ ऑक्टोबर, २०२३ रोजी भारताचा सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने करयोग्योय उत्पन्नाच्या संगणनाच्या उदद्देश्यासाठी जुलै १९९९ पासून डिओटीकडे ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (एजआर) वर प्रदापीत परवाना शुल्काच्या हाताळणीच्या संदर्भात महसूल खर्च नसून भांडवली खर्चाच्या प्रकार असल्याचे एक न्यायनिर्णयाचा उद्घोषणा केली होती ज्यामध्ये कंपनी एक पक्षकार नव्हता.

पुढे, तिचा कर सादरीकरणामध्ये महसूल खर्च म्हणून कंपनी द्वारे दावा केलेल्या प्रदालित परवाना शुल्कावर कर अधिकाऱ्यांने मागील वर्षे कोणत्याही भर/नामंजुरी दिली आहे. तथापि, वरील न्यायनिर्णय लक्षात घेता कंपनी कंपनीवर तिचा प्रयोज्यत्रा आणि त्यानंतरच्या प्रभावाच्या तपशीलावर मुल्यांकन करण्याचे प्रक्रियेत आहे. ह्या संदर्भात वरील प्रकरण प्रलंबित असल्याने ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी या वित्तिय विवरणामध्ये समायोजन केलेला नाही.

४) अपवादात्मक बाबींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश अहे :

ठिकाण : मुंबई

दिनांक : २६ ऑक्टोबर, २०२३

सर्व सत्य परिस्थिती आणि विविध कायदेशीर बाबी विचारात घेऊन, दूरदर्शी विचाराने, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षांसाठी आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी नफा आणि तोटा विवरणांत पालिकाकर आणि पायाभूत आकारांशी संबंधित विवादांसाठी कंपनीने रु. ५.२७ केटींची तरतद केली

५) वरील वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि २६ ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली.

> संचालक मंडळाकरिता आणि च्यावतीने हरजीत सिंग (व्यवस्थापकिय संचालक) डीआयएन क्र. ०९४१६९०५

जाहीर सूचना

श्री अरुण आर. माणेरीकर, संयुक्त सदस्य

ओम सदाचार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग

सोसायटी लि. रायनीग्राम, शिंपोली रोड,

बोरिवली (पूर्व), मुंबई ४०० ०९२, फ्लॅट

क्र. ११०२ आणि शेअर्स ओएससी ७१ ते

ओएससी ७५ चे धारक यांचे

१५.०१.२०२२ रोजी निधन झाले. त्यांच्या

कन्या कु. प्राची अरुण माणेरीकर यांनी

सोसायटीत सदस्यत्त्व मिळण्यासाठी आणि

सदर मिळकतीतील मयत संयुक्त सदस्याचे

५० टक्के शेअर्सचे हक्क, नामाधिकरण आणि

हितसंबंध नावावर करण्यासाठी सोसायटीला

सदर सोसायटीने प्रस्तावित हस्तांतरणाविरुद्ध

कोणतेही दावे आणि हरकती मागविल्य

आहेत. ते सदर सोसायटीचे सन्मा. सचिव

किंवा श्री. पी. सी. थॉमस. वकील उच्च

न्यायलय, शॉप क्र. १०ए, एस्टी

अपार्टमेंटस, साईबाबा नगर, बोरिवली

(पश्चिम), मुंबई ४०० ०९२ यांच्या

कार्यालयात **१४ दिवसांच्या** आत पृष्ठ्यर्थ

कागदपत्रांसह दाखल करावेत, कसूर

(पी. सी. थॉमस)

वकील उच्च न्यायालय

केल्यास आवश्यक ते करण्यात येईल.

अर्ज केला आहे.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २६.१०.२०२३

२१३, (ii) श्रीम. चेतना धीरेन शहा यांच्या नावे असलेले २१५ आणि (iii) विपूल रमणलाल **शहा यांच्या नावे असलेले २१८** या भाडेकरू परिसर क्रमांकासाठी भाडे पावतीच्या हस्तांतर साठी मयत रमणलाल खिमजी शाह यांच्या हयात असलेल्या वारसांकडन अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व परिसर भुलेश्वर विभागातील कॅडस्टल सर्व्हे क्र. १०२८ धारक, मुंबई शहराच्या नोंदणी जिल्हा उपजिल्ह्यातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत ११५, लोकमान्य टिळक मार्ग, क्रॉफर्ड मार्केट समोर, मुंबई ४००००३ येथे स्थित 'उमरीगर' इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्थित आहे. सर्व व्यक्ती किंवा व्यक्तींना सदर भाडेकरू परिसर क्र २१३, २१५ आणि २१८ च्या संदर्भात किंव कोणत्याही भागासंबंधित किंवा विरोधात कोणतेही हक्क, दावा किंवा मागणी असल्यास किंवा मयत भाडेकरू स्वर्गीय रमणलाल खिमजी शाह यांच्याकडून त्यासंबंधी भाडेपावतीचे हस्तांतर साठी कोणताही आक्षेप असल्यास सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत, मूळ कागदपत्रांसह, लिखित स्वरूपात मला सदर कळविणे आवश्यक आहे, कसू केल्यास. असे कोणतेही दावे किंवा मागण्य अस्तित्वात नाहीत असे मानले जार्रल आणि

भाड्याच्या पावत्या हस्तांतर केल्या जातील.

जाहीर सूचना

विप्ल रमणलाल शहा यांच्या नावे असलेल

मंबर्ड, दिनांकित २६ ऑक्टोबर २०२३ पियष भोगीलाल गंग वकील उच्च न्यायालय ५१५, सर विठ्ठलदास चेंबर्स १६, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट. मुंबई ४००००१

वसुली अधिकारी कार्यालय - ।/॥

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

RR NO.69 OF 2021 भायकर कायदा १९६१ च्या दुसऱ्या अनुसूचीच्या नियम ४८ अन्वये स्थावर मालमत्तेच्या जडणघडणीचे वॉरंट, कर्ज व दिवाळखोरी अधिनियम १९९३ च्या वसुलीसह वाचा बँक ऑफ बडौदा

विरूद्ध श्री. गणेश नामदेव दृशिंग व इतर

सिडी-१. श्री. गणेश नामदेव दुशिंग रहिवासी मु.पोस्ट हातनोरे, ता.दिंडोरी, जि.नाशिक, महाराष्ट्र-४२२२०२.

सिडी-२. श्री. बापु परशराम दुशिंग

रहिवासी मु.पोस्ट हातनोरे, ता.दिंडोरी, जि.नाशिक, महाराष्ट्र-४२२२०२. सिडी-३. श्री. शंकर बाकेराव बोरस्ते रहिवासी म.पोस्ट हातनोरे. ता.दिंडोरी. जि.नाशिक, महाराष्ट-४२२२०२.

सिडी-४. श्री. समाधान शिवनाथ अनवट रहिवासी मु.पोस्ट हातनोरे, ता.दिंडोरी, जि.नाशिक, महाराष्ट्र-४२२२०२.

तुम्ही सीडी रक्कम रू. २६,११,७६६.०० (अ<mark>क्षरी रू. सव्वीस लाख अकरा हजार सातशे</mark>

पहासष्ट फक्त) भरण्यात अयशस्वी झाला आहात. **0.A. No.839 of 2017** कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) मध्ये पीठासीन अधिकाऱ्याने *०६/०३/२०२१* रोजी काढलेल्या २०२९ च्या वसुली प्रमाणपत्र नं. ६९ च्या संदर्भात व्याज आणि खर्चासह. तुम्हाला याद्वारे पुढील आदेशापर्यंत, हस्तांतरित करणे, वेगळे करणे, तृतीय पक्षाचे स्वारस्य

निर्माण करणे, ताब्यात घेणे, खाली नमूद केलेल्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारे शुल्क आकारणे किंवा व्यवहार करणे आणि सर्वे व्यक्तींना कोणताही लाभ घेण्यास मनाई करण्यात आली आहे आणि त्यांना प्रतिबंधित केले आहे. अशा हस्तांतरण, अलिप्तता, ताबा किंवा शल्क अंतर्गत.

मालमत्तेचे वर्णन

सर्व्हें नं. २६६, क्षेत्र मोजमापीत २ हे. ६२ आर, गांव हातनोरे, ता.दिंडोरी, जि.नाशिक येथील शेत्जिमन बेअरिंग माल्मत्तेचा सर्व भाग व पार्सल

माझे सही व ऋणवसुली कार्यालयाच्या शिक्क्यानिशी दिली असे दि. २७/०९/२०२३

सही / - (रत्नेश कमार) वसली अधिकारी-॥ कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

ECO RECYCLING LIMITED

CIN: L74120MH1994PLC079971 Registered Office: 422. The Summit Business Bay, Andheri Kurla Road.

Andheri East, Mumbai 400093, Maharashtra

Phone: +91 022 40052951

(Comprising Profit/(Loss) for the Period (After Tax)

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown

in the Audited Balance Sheet of the Previous Year

Earnings Per Share (FV of Rs. 10/- each)

Equity Share Capital

Basic:

Diluted

Give your e-waste to the best E-mail: shareholders@ecoreco.com | Website: www.ecoreco.com **QoQ (Previous Year) Profit (Incremental)** QoQ (Previous Year) Income (Incremental)

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENEDED ON 30Th SEPTEMBER, 2023

STANDALONE Quarter Quarter Half Year Year **Particulars** ended ended Ended ended 30/09/2023 30/09/2022 30/09/2023 31/03/2023 Total Income 1530 2143 858 492 Net Profit / (Loss) for the Period (Before Tax, Exceptional and /or Extraordinary Items) 538 275 654 941 Net Profit / (Loss) for the Period (Before Tax And After Exceptional and /or Extraordinary Items) 275 941 538 654 Net Profit / (Loss) for the Period (After Tax And Exceptional and /or Extraordinary Items) 482 275 855 617 Total Comprehensive Income for the Period

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENEDED ON 30Th SEPTEMBER, 2023

1930

2.5

2.5

(96)

1930

2860

3.2

3.2

				(RS. In Lakns)				
	CONSOLIDATED							
Doublesdaye	Quarter	Quarter	Half Year	Year				
Particulars	ended	ended	Ended	ended				
	30/09/2023	30/09/2022	30/09/2023	31/03/2023				
Total Income	1008	575	1801	2153				
Net Profit / (Loss) for the Period (Before Tax,								
Exceptional and /or Extraordinary Items)	687	343	1209	660				
Net Profit / (Loss) for the Period (Before Tax,								
And Exceptional and /or Extraordinary Items)	687	343	1209	660				
Net Profit / (Loss) for the Period (After Tax								
And Exceptional and /or Extraordinary Items)	612	343	1083	619				
Total Comprehensive income for the Period								
(Comprising Profit/(Loss) for the Period (After Tax)								
And Other Comprehensive Income (After Tax)	774	228	1332	(88)				
Equity Share Capital	1930	1930	1930	1930				
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown								
in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	4023	2653				
Earnings Per Share (FV of Rs. 10/- each)								
Basic:	3.17	1.78	5.61	3.21				
Diluted:	3.17	1.78	5.61	3.21				

Notes: The above is an extract of the detailed quarterly and half yearly financial results filled with the Stocl Exchange under Regulations 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of quarterly and half yearly standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 along with the notes, are available on the websites o Bombay Stock Exchange (BSE) at www.bse.com and also on the company's website at www.ecoreco.com.

For Eco Recycling Limited

Place: Mumbai Date : October 27, 2023

Sd/ Kaushal Shukla **Company Secretary**

GALACTICO CORPORATE SERVICES LIMITED

CIN: L74110MH2015PLC265578

Regd. Office: Office No. 68, Business Bay, Shri hari Narayan Kute Marg, Tidke Colony, Nashik-422002 Phone: 0253 2952456 | Website: www.galacticorp.com | E-mail: info@galacticorp.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023

Faiticulais	Quarter	Lilueu	Hall Ica	Lilueu	Year Ended
	30/09/2023	30/06/2023	30/09/2023	30/09/2022	31/03/2023
Total Income from Operations	4,53,82,445	6,64,68,406	11,18,50,850	11,92,05,830	34,41,66,890
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	59,23,065	99,75,210	1,58,98,275	2,36,17,603	12,35,92,223
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	59,23,065	99,75,210	1,58,98,275	2,36,17,603	12,35,92,223
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	41,64,867	74,02,026	1,15,66,892	1,78,31,673	9,74,36,109
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	74,28,120	79,23,291	1,53,51,411	1,73,85,438	10,02,33,227
Paid up Equity Share Capital (of Re. 1 each)	14,90,11,330	14,90,11,330	14,90,11,330	14,90,11,330	14,90,11,330
Earnings per equity share (of Re. 1 each)	0.11	0.21	0.21	0.23	0.67
Basic and Diluted	0.11	0.21	0.21	0.23	0.67
No.	·	·	·	·	

The Audit Committee has reveiwed the above results and the Board of Directors has approved the above results at their respective meetings concluded on October 26, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid

Additional information on standalone financial results is as follows

Particulars	Quarte	r Ended	Half Yea	Previous Year Ended	
	30/09/2023	30/06/2023	30/09/2023	30/09/2022	31/03/2023
Total Income from Operations	33,53,692	52,12,221	85,65,913	1,55,01,005	3,12,52,38
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	20,12,427	52,24,269	72,36,696	1,10,61,579	1,79,92,31
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20,12,427	52,24,269	72,36,696	1,10,61,579	1,79,92,31
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	15,03,920	39,09,424	54,13,344	84,93,994	1,39,78,42
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	15,03,920	39,09,424	54,13,344	84,93,994	1,39,78,42
Paid up Equity Share Capital (of Re. 1 each)	14,90,11,330	14,90,11,330	14,90,11,330	14,90,11,330	14,90,11,330
Earnings per equity share (of Re. 1 each)	0.01	0.03	0.04	0.06	0.0
Basic and Diluted	0.01	0.03	0.04	0.06	0.0

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2023 are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com)

For Galactico Corporate Services Limited

Director

Place: Nashik Vipul Lathi Date : October 26, 2023

काब्रा एक्स्ट्रुशनटेक्निक लि. नोंदणीकृत पत्ताः फॉर्च्युन टेरेस, १० वा मजला, बी विंग, सिटी मॉलसमोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३, महाराष्ट्र, भारत सीआयएनःएल२८९००एमएच१९८२पीएलसी०२८५३५, फोनः+९१-२२-२६७३४८२२/२३, फॅक्स क्र. : +९१-२२-२६७३५०४१, ई-मेल : ket_sd@kolsitegroup.com, वेबसाईट : www.kolsite.com

	्र सन्दर्भर, रहर द	राजा सव	जी संपलेली तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलिप्त आणि एक _{अलिप}					त्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (रु. लाख एकब्रित					
अ.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले	अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले		अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	
क्र.		३०-सप्टें-२३	३०-जून-२३	३०-सप्टें-२२	३०-सप्टें-२३	३०-सप्टें-२२	३१-मार्च-२३	३०-सप्टें-२३	३०-जून-२३	३०-सप्टें-२२	३०-सप्टें-२३	३०-सप्टें-२२	३१-मार्च-२३
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१८,२३८.७५	१३,३६४.४८	१८,००४.६३	३१,६०१.१४	२८,५२०.२७	६७,०००.७७	१८,२३८.७५	१३,३६४.४८	१८,००४.६३	३१,६०१.१४	२८,५२०.२७	६७,०००.७७
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) कर, जेव्हीएस/ असोसिएटस्च्या नफा/(तोटा) मधील हिस्सा अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण												
	बाबी पूर्व)	७५४.०६	७५२.२४	१,४००.३७	१,५०६.२९	२,०४३.१२	५,४८५.३५	७६१.६८	७५३.६२	१,३९१.७४	१,५१५.२९	२,०२९.३९	५,४५६.४४
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	७५४.०६	७५२.२४	१,४००.३७	१,५०६.२९	२,०४३.१२	५,४८५.३५	७४८.०५	७७४.०२	१,३९३.९१	१,५२२.०७	२,०१३.४६	५,४२६.१०
٧.	करपश्चात कालावधीकरीता निव्वळ नफा/तोटा)	५६९.७९	५५६.६७	९५५.०२	१,१२६.४६	१,३९३.६३	३,८०७.५७	५६२.५१	५७७.७४	९४९.०५	१,१४०.२६	१,३६४.४४	३,७४९.८१
५.	कालावधीकरीता एकूण सर्वसमावेश उत्पन्न (कालावधीकरीता नफा/(तोटा) (कर पश्चात आणि इतर सर्वसमावेश उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट	१,१९५.८७	१,२१७.८६	१,२६६.८९	२,४१३.७३	१,६७७.१७	२,४९३.०२	१,१८८.६०	१,२३८.९३	१,२६०.९२	२,४२७.५३	१,६४७.९८	२,४३५.२६
ξ. ૭.	समभाग भांडवल राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदानुसार पूनर्मुल्यांकित राखीव	१,७४८.६४	१,६७९.५६	१,६०४.१४	१,७४८.६४	१,६०४.१४	१,६७९.५६	१,७४८.६४	१,६७९.५६	१,६०४.१४	१,७४८.६४	१,६०४.१४	१,६७९.५६
८.	बगळून) प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/ - चे दर्शनी मूल्य (मूलभूत आणि सौम्यिकत) अवार्षिककत-१ प्रती शेअर						३६,७३३.६५						३६,६६९.६९
	१. मूलभूत	१.६६	१.६६	२.९८	३.३१	8.38	११.७५	१.६३	१.७२	२.९६	३.३५	8.24	११.५७
	२. सौम्यिकृत	१.६३	१.५९	२.७३	३.२२	३.९८	१०.८९	१.६१	१.६५	२.७१	३.२६	३.९०	१०.७२

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ आणि सेबी सर्क्युलर क्र. सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ दिनांक ५ जुलै, २०१६ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार वरील एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com, www.nseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.kolsite.com वर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्ष २६ ऑक्टो, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत आणि शिफारस करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले.

मंडलाच्यावतीने आणि करिता काब्रा एक्स्ट्रशनटेक्निक लि सही/-एस. व्ही. काब्रा

(डीआयएन:०००१५४१५) ठिकाण : मुंबई, दिनांक : २६.१०.२०२३

कार्यकारी अध्यक्ष